RICHIRICH INVENTURES LIMITED

CIN-L65990MH1986PLC039163

G-1, Madhu Milan Building, Ground Floor, H.M.Patil Marg, Shivaji Park, Dadar-West, Mumbai 400 028 Tel; 022-24464151 website: www.richirichinventures.com email: richagro@yahoo.co.in

July 11, 2019

To,
The Manager (Listing),
BSE Limited,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Ph: 022 2272 1233/34
Fax: 022 2272 3719

Sub: Intimation of publication of notice for Board Meeting

Ref: Scrip Code - 519230

Dear Sir/Madam,

We are submitting herewith copy of Newspaper cutting published today i.e. Thursday, July 11, 2019 with respect to Notice of Board Meeting scheduled to be held on Tuesday, July 16, 2019 in the following Newspapers in compliance with regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

a) Business Standard (English)

b) Mumbai Mitra (Marathi)

Kindly acknowledge the receipt and take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For RICHIRICH INVENTURES LTD

Swati Bagh

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

Subscribe Now

f bsindia bsindia

PUBLIC NOTICE

I. Mr. Inderjeet Prajapati S/o.Gopi Prajapati, having Aadhar card No.401964363657 and presently I am residing at MHADA Bldg. Room No.303, Chembur East, Mumbai. I am temporarily using the office on leave and on license basis from 5/5/2019 as office address at 5/28Naviivana Lamington Boad. Mumbai basis from 5/5/2019 as office address at 526Nayjivan3, Lamington Road, Mumbai 400008. By mistakenly I have given one advertisement in social media on 1st July 2019 about the overseas vacancy in the name of Seema Enterprises. In this matter please note that neither Seema Enterprises nor the above-mentioned office is connected with this advertisement. I'm fully responsible for this advertisement released on social media. released on social media.

Place : Mumbai Date : 09/07/2019

SD/-INDERJEET PRAJAPATI

nased and acquired by Irs.Harsha Vijay Mehta & Hiralaxmi Harilal Mehta Lalchand Shantumal a vide. Agreement For Sale uted on 13.03.1981. The

tyhas admitted. rs. Harsha Vijay Mehta & rs. Hiralaxmi Harilal Mehta as mbers on 28.04.1981

om the above Mrs. Hiralaxmi I Mehta was expired intested imbai on 14.10.1988 without children and her husband Harilal Keshavji Mehta NOTICE is hereby eased on 13.03.1984. The y has admitted Mrs. Harsha lehta as its sole member on

ertificate nos.11 dated 15-Jan

Society Ltd standing in the

Pushpa Premchand Gosalia S

lagardas Gosalia. Sh Robe

Gosalia, Smt Ruhi Rohit Gosa

reported lost/ stolen and that an

should be made within 14 days for

is not mortgaged nor any loan tal

of publication of this notice.

the flat.

No.

S00886

P20339

or issue of Duplicate Certifi thereof has been made to the so Barfiwala Marg Andheri Wes 400058,to whom objection issuance of such Duplicate Share

(five) ordinary shares bearing 51 to 55 of Roopdarshan

1999 rson having any claim to or t the said property or any part of by way of occupancy achment, lease, sub-lease y, license, sale, exchange ement, mortgage, gift, trust ance, bequest, possession, charge, maintenance, ment, joint-venture, ship, etc., and any person in ssion of the original all is title deeds or otherwise. ever is hereby required to ne same known in writing with cumentary proof thereof to dersigned at B-404, B Wing. numan Nagar, Opp. Kamgar m. Senapati Bapat Marg, ii - 400028 within 14 days

clare my Client as absolute wner with clear and Registatable title without any Notice is hereby given thace to such claim or interest received requests from the same, if any, shall be mentioned there against all to have been waived to all

e date hereof otherwise

and could not be transfer and purpose.

DESCRIPTION OF THE PROPERTY:

Transferor(s) 34, A Wing, Highway ents, Hind Co-operative Society Ltd., 2D/23, Behind SYED EKRA IT Hill Garden, Sion (East),
JT. KISHAN SU - 400022 constructed on
POOJA SAC - Paring C.S. No. 2-D/23 in
JT. MINU DHA ision, District Mumbai City
embership of Hind embership of Hind

Any person who has a cla ative Housing Society Ltd. within 30 days from this dar of five fully paid shares of transfer the securities in farach bearing numbers from 840 (both inclusive) ed under Share Certificate

Place: Mumbai e Tejas Kirti Doshi 10th July 2019

umbai,Date:11-July-2019

נטטט סו village detnana, tensii pipiauda. ביוסנ Madhya Pradesh. Old khasar No. 40 & New No. 65/1/1, Rakba 0.520 hect. in village-Rola, tehsil.jaora, District Ratlam, Madhya Pradesh

Consequent upon defaults committed by the above named borrower in Consequent upon defaults committed by the above named borrower in payment of the principal debt/interest as per agreed terms, loan account mentioned above have been classified as Non-performing asset on 29.06.2019 as per the Reserve Bank of India guidelines and directives. Despite our reminder for regularisation of your account, you have not repaid the overdue loans including interest thereon.

Since you the above paymed borrower referred under S.No. 1 have failed to meet

overdue loans including interest thereon.

4. Since you the above named borrower referred under S No. 1 have failed to meet the liabilities in respect of the credit facilities dulysecured by various securities mentioned above and upon classification of your account as a Non-performing asset, we hereby recall our advances to S. No. 1 you and give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the bank aggregating Rs.968,48,697.00, as detailed in para 1 above, with further interest @ 1YMCLR + 2.25% i.e. 10.90% plus 2% on overdue amount, compounded with monthly rests as agreed, from the date mentioned above, within 60 days from the date of this notice.

the date of this notice.

The above named mortgagor/guarantor no. 3 has given undertaking for repayment/guarantee for the credit facilities taken by the borrower and has also mortgaged the properties herein to mentioned to secure the above said credit facilities. Since the borrowers have committed defaults in repayment, the mortgagor/guarantor has become liable to pay us in terms of the guarantee, the amounts due to the Bank as per the loan/credit facilities aggregating to Rs.968,48,697.00 together with further interest @1YMCLR+2.25% le10.90%, plus 2% on overdue amount, compounded with monthly rests as agreed and we hereby invoke the guarantee against the mortgagor / guarantor who has given securities enforceable under the SARFAESI Act namely (i) Mr. Ritesh Pankaj Choksi and call upon you to pay the said amount within sixty days from the date of receipt of this notice. Please be advised that the guarantors liability is coextensive with the liability of the borrowers. s coextensive with the liability of the borrowers.

is coextensive with the liability of the borrowers.

We further give notice to the borrower namely M/s Choksi Energy and Infrastructure Pvt Ltd. and mortgagors/Guarantors who have given securities enforceable under the SARFAESI Act namely (i) Mr. Ritesh Pankaj Choksi that failing pe, ment of the above amount in full with interest and charges etc till the date of payment, we shall be exercising all or any of the rights vested on us, under sub-section (4) of section 13 of the said Act.

under sub-section (4) of section 13 of the said Act.

Please note that in law the borrowers and guarantors are jointly and severally liable to repay the dues with further interest and charges etc.

Please note that interest will continue to accrue at the rates and rests as agreed for each credit facility until full payment.

Your attention is also invited to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you are restrained from transferring/allienating/shifting any of Your attention is also invited to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you are restrained from transferring/alienating/shifting any of the secured assets referred to above by way of sale, lease or otherwise, without obtaining our prior written consent. Please also note that non-compliance / contravention of the provisions contained in the said Act or Rules, made there under, is an offence which is punishable with imprisonment and/or fine as provided under section 29 of the Act.

The guarantee referred under S. No.2, and S. No.3, have given personal.

10. The guarantor referred under S No.2 and S No.3 have given personal guarantee to secure the loans of the said borrower and as such we advise you to prevail upon the borrower to repay the dues as per our demand since we have the right to initiate action against you simultaneously in accordance with law, for recovery of our dues based on your personal guarantee.

law, for recovery of our dues based on your personal guarantee.

11. We also put all of you on notice that if the account is not regularized / repaid within the stipulated time and in case of the Bank classifying you as a wilful defaulter as per RBI Guidelines; the Bank reserves its right to publish your photograph in newspapers with your names, addresses, details of default, dues, etc., in accordance with RBI Guidelines besides initiating all recourses available to the Bank for recovery.

12. We also advise you that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we have for the recovery of the above said dues as well as our right to make further demands in respect of sums due and payable by you.

13. Further, your attention is invited to provisions of sub-Section (8) of the section 13 of the Act, in respect of time available to you, to redeem the secured assets.

Sd/-Authorised Officer, Indian Overseas Bank, Juhu Branch

RICHIRICH INVENTURES LIMITED -L65990MH1986PLC039163

Regd. Off:- G-1 Madhu Milan Building, Ground Floor, H.M.Patil Marg, Shivaji Park, Dadar West Mumbai-400028 Phone No.022-24464151

Email richagro@yahoo.co.in Website; www.richirichinventures.com NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 & 47 of the SFRI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, other applicable provisions, if any, the NOTICE Is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 16th July, 2019, at the Registered Office of the Company, inter alia, to consider, approve and take on record, the un-audited financial. financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019. The notice is also available on the website of the

company & www.bseindia.com
For Richirich Inventures Limited Smt Renu Jair Directo

Place: Mumbai Date: 09/07/2019 DIN 00094290 Date:

NOTICE OF BOARD MEETING

महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी कुर्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

मठी नदीला लागून असलेल्या कुल्यांतील सीएसटी रोडवरील रहिवाशांना पावसामुळे साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. हे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सीएसटी रोड येथे रास्ता रोको केला राष्ट्रवादी काँग्रेस कडन कुला येथे रास्ता रोको करण्यात आला२६ जुलै २००५ ला मुंबईत पावसाने हाहाकार उडवला होता. यावेळी मिठी नदीच्या जवळील कुला परिसराला पाण्याची सर्वात जास्त झळ पोहचली होती. त्यानंतर याठिकाणी विविध कामे करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले, असे पालिका व इतर प्रशासनाकडन सांगण्यात येते.

डोंगरमाथ्यावरून शुद्ध पाणी प्रवाहात नाल्याद्वारे केमिकल पाणी वाहतेय? चिखलोली धरणात केमिकल मिश्रीत पाणी मिसळतय?

केमिकल कंपन्यांचा खेळ!

अंबरनाथकरांच्या आरोग्याशी

■ प्रतिनिधी अंग्रामध

अंबरनाथ चिखलोली घरण हे लघ पाटबंधारे विभाग ठाणे अखत्यारित असून स्व-मालकी तत्वावर शहरात वाढीव पाणी स्रोत अतँगत हस्तांतरित महाराष्ट्र जीवन प्रिषकरणकडून पूर्व भागात दैनर्दिन ६ एम एल डी पाणी पुरवटा केला जातो. गेले सहा महिने प्रदुषित व दुगैंधीयुक्त पाणी पुरवटा लघु पाटबंघारे विभागाने बंद केला होता. मात्र गेल्या आठबड्यापासून घरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने चिखलोली धरण 'ओव्हर प्लो' मार्गावर असताना घरणाच्या वरच्या टिशेला ग्रम्आयहीसिने वाटगस्त प्रमानगी टिलेल्या डीजीकेम एन - ७१ या कंपनीने संरक्षक भिंतीला छिद्र पाडून नाल्याद्वारे सर्रास केमिकल मिश्रीत थेट पाणी शुध्द प्रवाहात मिसळत असल्याने अंबरनाथकरांच्या आराग्योला धोका निर्माण होउ शकतो. याबाबत वनवासी जागत मागासवर्गीय समिती संभापती वनवासा जागृत मागासवगाय सामता, समापता सारिका रामदास शिंगाचे यांनी पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पालकमंत्री, पर्यावरणमंत्री,एमजीपी, प्रदुषण मंडळ आदि संबंधीत विभागांना निवेदन पत्राद्वारे ही

नंभीरबाब निदर्शनास आणून दिली आहे. सदरील केमिकल कंपनीवर गुन्हा दाखल करावा आणि नागरीकांच्या आरोग्याशी खेळ थांबवावा असा सतर्क इशारा दिला आहे. अंबरनाथ आनंदनगर एम आय डीसी परिसरातील उंचावरील चिखलोली धरण हे सह्याद्रि पर्वत क्षेत्रातील श्रीमलंगगड ते माथेरान 'इको सेन्सेटीव्ह झोन' असलेल्या घनदाट जंगल आणि वन्य पश्-पक्ष्यांचा निवारा हरपत चालला आहे.

वाघांची डरकाळी गर्जना आज मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत गेल्याने डोंगर बोडके व्हायला लागले आहेत. या डोंगरांच्या पायध्याला अनेक वनवासी वस्ती सोडली तर इतर लोकांची जंगलात शिरण्याची हिंमत नव्हती अशा डोंगर माध्यावरून वर्षभर झुळझुळ वाहणारी वालधनी नदीचा पाणी स्रोत वन आणि जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वालधुनी नदीचा उगम लुप्त होत गेला. त्याला मानवनिर्मीत मोठ्याप्रमाणात झालेले अतिक्रमण जबाबदार

मे, उप निवंधक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यालय

दि. वृहमुंबई नागरी सहकारी वॅक्स् असोसिएशन लि., मुंबई

भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला,

सहकार नगर जवळ, वडाळा, मुंबई - ४०००३१

जाहीर नोटीस

दि साहेबराव देशमुख को. ऑप. बँक.लि. ... अर्जदार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते

की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी

संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुर्ल दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जासोबत तुमचे म्हणणे

सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात

आली होती. तथापि सदर पन्यावर आपण रहात नसल्याने

तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर

नोटीसीद्वारे आपणांस एक शेवटची संधी देण्यात येत असुन

दिनांक २९/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता

आपण स्वतःवरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद

करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्य

गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य

तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती

दावा/ अर्ज दाखल दिनांक क्रमांक रुपये

> 9488 ४४१६५०

9454 9 28.04.98

198

198

9 20.04.90 9466

9 29.04.99 9446

१५६५२४

949209 28.00.95

29.00.9

... जाब देणार

१०३, ट्रेड कॉर्नर, साकीनाका जंक्शन,

अनुक्रमांक १ ते ४

साकीनाका, अंधेरी (पू), मुंबई - ४०००७२.

अंबरनाधकरांनी एकत्र येवन एमआयडीसीला धडा

दोन वर्षांपूर्वी डोंगरमाध्यावर मोठ्याप्रम ायदीमी परिमारतील केमिकल भागदनगर एमञायक्षता नास्तरपाता नवस्तर. हंपन्यामधील वेस्टेज घोकादायक केमिकल मटेरियल टाकण्यात आल्याने पावसाच्या सरवातीलाच हाहाका . डाला होता याबाबत मी संबंधीत विभागांना सतकं करपामुळे सदर वेस्टेज केमिकल वेळेत उचल्पामुळे मोठी जीवीत हानी ठळली होती. दरम्यान धर वरच्या दिशेला डीजीकेम एन - ७१ या कंपनीतील केमिकल मिश्रीत पाणी थेट घरण प्रवाहात वाहत असल्याने अंबरनाथकरांच्या आरोग्याशी खेळ लवला आहे. या प्रदुषित पाण्यामुळे लहान मासे मेलेले दिसतात, पाणी हातावर घेत . त्यावर पिवळस लाल रंगाच्या या केमिकलमुळे हातांची जळजळ होत आहे. हा जीवाशी खेळ थांबलाच पाहीजे यासाठी समस्त अंबरनाथकरांनी एकत्र येथून या । आयडीसीला धडा शिकवला पाहीजे

सारिका रामदार शिंगवे, सभापती मागासवर्गीय समिती, अंबरनाथ नगरपालिका

असल्याचे आखो देखा हाल पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एमआयडीसीने अतिरीक्त झोन अतैगत पार डोंगर पोखरन चिखलोली धरणाच्या मूळ पाणी प्रवाह क्षेत्रातच केमिकल कंपन्यांना दिलेल्या परवानगी हाच मुळात करोडो रुपयांच्या लेनदेनचा संशयकळ्ळोळ आज विखलोली धरणाचे पाणी प्रदुषित करण्यास कारणीभृत ठरत असल्याचा अदिवासी बांधव एक जानुत ठरा जसरवाचा जादवासा बायव एक ारे संशोधनात्मक आव्हान देत आहेत. चिखलोली धरणाच्या वरच्या दिशेला डीजीकेम

एन-७१ या केमिकल कंपनीला परवानगी कशी मिळाली? इतूनच 'पाणी हे जीवन' आहे ते पाणी 'बाटली बंद' करण्यात एक प्रकारे भ्रष्ट खतपाणी घातले तर जात नाही ना? असा संशय लोंकाच्या मनात निर्माण होवू लागला

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

TRUST बाबत VINOD RAMCHAND RAMCHANDANI

येते की. सहाध्यक धर्मादाय आयुक्त, १० बृहर्नुबर्ड विभाग मुंबई हे वर नमूद केलेला अर्ग वासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम /१९ अन्वये खालील मुवांवर चौकरी करणर

महत:-) वर नमूट केलेला न्यास अस्तित्वात आहे काय माणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय () खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्य सलकीची आहे काय ?



अधीक्षक (न्याय सार्वजनिक न

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

मे, उप निवंधक सहकारी संस्था, मुंवई (परसेवा) यांचे कार्याल दि. बृहन्पुंबई नागरी सहकारी वँक्स् असोसिएशन लि., मुंबई

भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला, सहकार नगर जवळ, वडाळा, मुंबई - ४०००३१

जाहीर नोटीस

दि साहेबराव देशमुख को. ऑप. बँक.लि. ... अर्जदार १०३, ट्रेड कॉर्नर, साकीनाका जंक्शन, साकीनाका, अंधेरी (पू), मुंबई - ४०००७२.

अनुक्रमांक १ ते ४ खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जासोबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणांस एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २९/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता आपण स्वतःवरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्य गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती

ज. क्र.	আৰ देणाऱ्याचे नाव	जन वेगार क्रमांक	अर्ज दाखल दिनांक	दावा/ अर्ज क्रमांक	दावा रक्कम रुपये	पुढील सुनावणी दिनांक
9	महाविर गुरुदीन वर्मा ईब्राहिम ए. शेख	3	29.04.99	9486 /98	490249	91.00.95
5	राह्वअती छोटूअती खान सी. आनंदी सुरेश पाटील जीव शबू गुप्ता	9 2	29.04.99	9488 /98	૨૫૨૧૭૨	99.00.95
3	राजेश्वरप्रसाद रामयञ्ज मिश्रा रामसेवक अमरनाथ दुबे अनिल लक्ष्मण उतेकर	9 2 3	₹ 9.04.9 ₹	9460 /98	222956	99.00.95
8	रमाशंकर जजदेव पटेल सिध्दिकी उस्मान शेख श्रीमंत सोमन्ना भोजन	9 2 3	રજ્.૦૫.૧જ	9469 /98	45448	99.00.95

ही नोटीस आज दिनांक ०८/०७/२०१९ रोजी माझे सही कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



(सुनिल बनसोडे) मे. उप निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा)

सही/-

र्ड- निविदा सुचना HE/1374/sk dated 9/7/19

PUBLIC NOTICE

बृहन्मुंबई महानगरपालिका

खाते	जल अभियंता				
उप विभाग	उप जल अभियंता (बांधकामे)				
निविदा क्रमांक	७१००१५०८१६				
विषय	पूर्व उपनगरातील परिमंडळ- सहा मधील एन.एस आणि ट विभागामध्ये विविध ख्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकणे आणि जलवाहिन्या टाकणे आणि जलवाहिन्या बदलणे आणि इत संलग्न कामे टप्पा-७				
निविदेची किंमत	रू. ७३५०/- (रू. ७०००+५% वस्तू आणि सेवा कर)				
कामाची अंदाजित किंमत	रू. ६,४२,३०,०००/-				
इसारत रक्कम	₹. ६,४३,००/-				
ईं- निविदेची विक्री	दिनांक ११.०७.२०१९ पासून वेळ सकाळी ११.०० पास् दिनांकक ३१.०७.२०१९ पर्यंत वेळ द्पारी १२.०० पर्यंत				
ई-निविदा विक्री करण्याचा अंतिम दिनांक	दिनांक ३१.०७.२०१९ पर्यंत वेळ दुपारी १२.०० पर्यंत				
ई- निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक	दिनांक ३१.०७.२०१९ पर्यंत बेळ दुपारी ४.०० पर्यंत				
निविदा पूर्वस बैठक	१८.०७.२०१९ वेळ सकाळी ११.०० वाजता कॉन्संस हॉल इंजिनिअरिंग हव बिल्डॉंग, पहिला मजला, डॉ, ई. मोझेस रोड वरळी, मुंबई - ४०० ०१८				
निविदा पाकिट 'अ' आणि पाकिट 'व' उधडण्याची तारीख व वेळ	दिनांक ०१.०८.२०१९ वेळ दुपारी ०४.०१ नंतर दिनांक ०१.०८.२०१९ वेळ दुपारी ०४.१० नंतर				
निविदा पाकिट 'क' उघडण्याची तारीख व वेळ	दिनांक ०६.०८.२०१९ वेळ दुपारी ३.०० नंतर				
संपर्क कार्यालय	कार्यकरी अभियंता जलकामे (बांघकामे) पूर्व उपनगरे यां कार्याल्य, १ ला माळा, लाल बहादर् शास्त्री मार्ग, कामा लेन ए.ई.ओ.सी.यार्ड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६ फोन नं २५५१३२६३९				
संपर्क अधिकारी अ) नाव	श्री.सी.भी.मेतकर कार्यकारी अभियंता जल कामे (बांधकामे) पूर्व उपनगरे				
ब) दुरध्वनी (कार्यानयीन)	०२२-२५१३२६३९				
क) मोबाईल क्रमांक	\$600506555				
ड) ई-मेल पत्ता	eewwconstes.he@mcgm.gov.in				
संकेतस्थळ	http://portal.mcgm.gov.in				
निविदा उधडण्याचे ठिकाण	कार्यकारी अभियंता जलकामे (बांधकामे) पूर्व उपनगरे यां कार्यालय, श्ला माळा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कामा लेः ए.ई.ओ.सी.बार्ड. घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६ फोन २५१३२६३९				

PRO/491/ADV/ 2019-20



अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ

जाहीर ई-निविदा सुचना

अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ ४२१ ५०१ (द्रष्टिश्वनी क्र.: ०२६१-२६८२३५३) सक्षम व अनुभवी कंबाटदारकहून खालील कामांकरिता ब-१ नामुन्यालिल निविदा ई-निविदा प्रणालीक्षर (ऑनलाईन) मार्गावेत आहेत. निवदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर <u>www.mahatenders.gov.in</u> नेथून डाऊनलोड करण्यात याची. कामांच्या अंदाजपत्रकीय दरांमध्ये GST समाविद्व नाते. कंबाटदार यांनी त्यांचा देकार सुद्धां GST वगळुन (समाविद्व न करता) ग्रावयाचा आहे. कंबाटदार यांना GST देयकाच्या रक्कमेवर देय दराने स्वतंत्रपणे अदा करण्यात येईल

ई निविदा काम क्रं.	कामाचे नाव	कामाची अंदाजित किंमत रू.	इसारा/वयाणा	काम पुर्ण करण्याचा कालावधी	ई-निविदा संचाची किंमत
१	वॉर्ड क्र. २९ शिवाजी मार्केट येथील धोकादायक कल्ल्हर्ट तोडुन पुनःबांधणी करणे व अनुपंगिक कामे	८९,३२,६६८/-	८९,३२७/-	१२ महिने	1180 (GST gh)

निविदेचे वेळापत्रक

criti	cal dates:				
1	publishing Date	11	07	2019	12.00
2	Documents Sate Start Date	11	07	2019	12.00
3	Document Sate End Date	06	08	2019	15.00
4	Bid Submission Star Date	11	07	2019	12.00
5	Bid Submission End Date	06	08	2019	15.00
6	Bid Opining Date	07	08	2019	15.00

- सर्व पात्र/इच्छक निविद्यकारांनी निविद्यापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविद्य प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई-निविद्य लीच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पाहणी करावी. २. निविदाकारांनी निविदा संदर्भात सर्व दस्तऐवज्ञ ऑनलाईन सादर करणे अनिवार्य राहील. तसेच बयाना रककम
- ानवारकाराना निर्माण विभाग परितार र राज्यक्ष वार्षाण अनिवार्षण विश्व र जानवार राज्यक्ष अनिवार परितार वार्षाण वार्याण वार्षाण वार्षाण वार्याण वार्षाण वार्षाण वार्षाण वार्याण वार्याण व घेकारी यांनी राखुन ठेवलेले आहेत
- ४. वरील कामाची ई-निविदा सूचना ई-निविदा पोर्टलwww.mahatenders.gov.in सर इंटरनेटवरील वेबसाईटवर उपलब्ध आहे सही/-

(देविदास पवार), मुखयाधिकारी, अबरनाथ नगरपरिषट, अंबरनाथ

शिक्का

खालीलपमाणे :-

अंकुश रामचंद्र जगताप

सशील जे. झा

औ. ज्योती चित्राण ओलंकी

गलबहादर एस. थातेरा

व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

जबहादूर हिरालाल र

लेवश्याम नारायणहरी मिश्रा अब्दल मजिद कासिम शेख दिवाकर शंभनाथ शक्ता

> सही/-(सुनिल बनसोडे) मे. उप निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा)

ही नोटीस आज दिनांक ०८/०७/२०१९ रोजी माझे सही

अर्ज क्रमांक सधआ-10/2418/2019 सार्वजनिक न्यासाचे नांव - SHRI RAMLEELA भर्जदार

भजदार वर्ष संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळि

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळका बाद व्यासाळ मारक्वियी आहे काथ ? (अ) जंगम मिळका : (वर्णन) क. १,०००/-(अव) दें :- एक हजार फका) (ब) स्वावर मिळका: (बर्णन) मिरेक स्वरच्या चीकती) क्रारणामध्ये कोमास कांधे हरक व्यावयाची असेल अमर पुरावा देंगेचा असेल त्यां-त्यांचे स्वर्धन अमर पुरावा देंगेचा असेल त्यां-त्यांचे स्वर्धन अमर पुरावा देंगेचा असेल त्यां-त्यांचे स्वर्धन अमर केल क्यांचे स्वर्धन स्वर्धन प्रत्यांचे मिळल आग तेवीने पार्टीया, तर्र आलेला केण्ठिकांचे मिळल आग तेवीने पार्टीया, तर्र आलेला केण्ठिकांचे पार्चन अपेला तेवीन पार्टीया, तर्र आलेला केण्ठिकांचे पार्चन अपेला त्यांचे स्वर्धन स्वर्धन केण्ठिक पार्चन प्रत्यांचे स्वर्धन स्वर्धन